

विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही
प्रलंबित असताना, निलंबन रद्द झाल्याने पुनर्स्थापित
झालेल्या कर्मचा-यांच्या /अधिका-यांच्या वेतन
निश्चितीबाबत.

महाराष्ट्रशासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: वेतन-१३.१३/प्र.क्र.४४/सेवा-३

मंत्रालय, मुंबई — ४०० ०३२.

दिनांक - २३ मे, २०१४.

प्रस्तावना —

ज्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील ८ अथवा १० खाली विभागीय चौकशी सुरू आहे अथवा ज्या अधिकारी / कर्मचारी यांचे विरुद्ध न्यायालयात, भारतीय दंड विधान वा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या अंतर्गत वा अन्य कायद्यातील तरतुदी अंतर्गत दावा न्यायप्रविष्ट आहे. अशा शासकीय कर्मचा-यास, त्याच्याविरुद्धचे सदर प्रकरण अंतिमतः निकाली निघण्यापूर्वीच, सदर प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहुन त्यास विहित कार्यपद्धती अनुसरून शासन सेवेत पुनर्स्थापना (Reinstate) करण्यात येते. त्यावेळी त्याचे पुनर्स्थापनेच्या पदावरचे वेतन हे, त्याच्या निलंबनाच्या अगोदरच्या तारखेस तो जेवढे वेतन घेत होता तेवढेच वेतन निश्चिती होईल किंवा कसे ? हया बाबतची तरतुद, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मध्ये केलेली नाही. तसेच सदर बाबत स्पष्ट तरतुद करणारा शासन निर्णय देखील हयापूर्वी निर्गमित झालेला नाही. सदर शासन निर्णय निर्गमित करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. त्याबाबत शासनाने आता खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय—

ज्या कर्मचा-याविरुद्ध शिस्तभंगाची किंवा न्यायालयीन कारवाई अंतिमरित्या पुर्ण होण्यापूर्वीच,निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येऊन वा रद्द करण्यात येऊन त्यास शासन सेवेत पुनर्स्थापित करण्यात आल्यास, अशा शासकीय कर्मचा-याचे वेतन हे त्याच्या निलंबनाच्या लगतच्या दिवशी तो जेवढे वेतन घेत होता, तेवढ्याच वेतनावर निश्चिती करण्यात येईल, मात्र अशा प्रकारे निश्चित केलेले संबंधित कर्मचा-याचे वेतन हे त्याचा निलंबन कालावधी, भविष्यात ज्या प्रकारे नियमित होणार आहे, त्याबाबतच्या निर्णयाच्या अधीन असेल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०५१९१६१२०४७४०५असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्री.दे. लोंढे)

अवर सचिव, वित्त विभाग

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
४. सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
५. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
६. सर्व मंत्रालयीन विभागाचे सह सचिव/उप सचिव हयांना हा शासन निर्णय त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याचे कळविण्यात येते.
७. #प्रबंधक, उच्च न्यायालय(मुळ शाखा), मुंबई
८. #सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
९. #सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१०. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
११. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१२. आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई.
१३. सर्व विभागीय आयुक्त
१४. सर्व जिल्हाधिकारी
१५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१६. महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे.

- १७.महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
१८. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
- १९.महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर
- २०.महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
- २१.सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट,भारत सरकार, वित्त मंत्रालय(व्यय विभाग),
खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक नवी दिल्ली
- २२.संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- २३.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- २४.मुख्या लेखा परिक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
- २५.उप मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/
अमरावती
- २६.निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- २७.सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२८. लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद
- २९.वित्त विभागातील सर्व कार्यासने
- ३०.निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-३)